

राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धामधील
सहभागामुळे राज्य शासकीय कर्मचारी यांना
घावयाच्या अतिरिक्त वेतनवाढ/वेतनवाढी व
अनुपस्थितीचा कालावधी नियमित
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
वित्त विभाग,
शासन निर्णय, क्र. एलक्हीई १४०६/प्र.क्र.१२/सेवा-८
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक: २८ ऑगस्ट, २००६

- संदर्भ :- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: एलक्हीई-१४८५/प्र.क्र.८३३-अ/सेवा-९, दिनांक ११ मे, १९८९.
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: एलक्हीई-१४०४/प्र.क्र.८/सेवा-८, दिनांक २७ फेब्रुवारी, २००४.

शासन निर्णय :-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धेत भाग घेऊन विशेष प्राविष्ट्य मिळविणा-या राज्य शासकीय कर्मचा-यास आर्थिक प्रोत्साहन व सबलती मंजूर करण्यात आलेल्या आहेत.

शासन आणखी असाही आदेश देत आहे की,

१) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम प्राधिका-याची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असेल.

२) ज्या ठिकाणी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी स्वतःच विभाग प्रमुख असतील; अशा भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना खेळ स्पर्धेत भाग घ्यावयाचा असल्यास स्पर्धेचा कालावधी " कर्तव्य कालावधी " म्हणून नियमित करण्याबाबत / स्पर्धेतील सहभागासाठी पूर्वपरवानगी प्रदान करण्याते अधिकार सामान्य प्रशासन विभागाकडे राहतील.

३) केंद्र शासनाने केलेल्या खुलाशाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक - १ मधील परिच्छेद - १ (चार) (तीन) आणि संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक - २ मधील मुद्दा क्रमांक - ६ च्या पुढील खुलाश्याएवजी पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे -

" राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय खेळामध्ये अतिप्राविष्ट्य मिळविणा-या कर्मचा-यास मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त वेतनवाढी त्यांच्या नियमित वेतनवाढीत समाविष्ट करावयाच्या नसून त्या स्वतंत्रपणे वेगळ्या दाखविणे आवश्यक आहे. अशाप्रकारे दिलेल्या अतिरिक्त वेतनवाढ/वेतनवाढी संबंधित शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच दराने दिल्या जातील. कर्मचारी वेतनश्रेणीच्या अंतीम टप्प्याला पोहचला तरीही सदरील वेतनवाढी चालू राहतील.

2

परंतु, या वेतनबाढी पदोन्नतीनंतर होणाऱ्या वेतन निश्चितीसाठी, सेवानिवृत्तीच्या लाभाकरिता किंवा महागाई भत्ता / स्थानिक पूरक भत्ता या करीता विचारात घेता येणार नाही. "

४. हे आदेश दिनांक १ सप्टेंबर, २००६ पासून अमलात येतील.

५. सदर शासनगिर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in. या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २००६०/२९११०९५६००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नंवाने,

नसीमा म. शेख
शासनाच्या उप सचिव.

प्रति,

- महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती),
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर (८० प्रती),
महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई (४० प्रती),
महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर (४० प्रती),
महालेखापाल (वाणिज्य लेखापरीक्षा), मुंबई ,
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (४० प्रती),
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई,
* प्रबंधक, अपील शाखा, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई,
* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
मुख्य लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई,
मुख्य मंत्र्यांचे सचिव,
मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
राज्यपालांचे सचिव,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व मंत्रालयीन विभाग,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,
वित्त विभागातील सर्व कार्यासने, (ग्रंथपाल ५ प्रती),
निवड नस्ती - कार्यासन सेवा-८.वित्त विभाग.

* पत्राने.